



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

शुक्रवार, जून १६, २००६/ज्येष्ठ २६, शके १९२८

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग चार-अ

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांब्यतिरिक्त) नियम व आदेश.

वित्त विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ जून २००६

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक निलंब. १००५/प्र. क्र. १७/सेवा-८.—भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ याच्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे, महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८९ यात आणखी सुधारणा करण्यासाठी याद्वारे पुढील नियम करित आहेत :—

१. (एक) या नियमास महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) (सुधारणा) नियम, २००६ असे म्हणावे.

(३४०)

भाग चार-अ--६३

[किंमत : रुपये ७.००]

(दोन) हे नियम दिनांक १ जुलै, २००६ पासून अमलात येतील.

२. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम ६८ मधील पोट-नियम (१) च्या खंड (अ) मध्ये, परंतुकांतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :—

“परंतु आणखी असे की, शासकीय कर्मचार्याने निलंबन आदेशात निर्धारित केलेल्या कोणत्याही शर्तीचा भंग केला आहे अशी निलंबन आदेश देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यांची खात्री पटली असेल तर, निलंबित कर्मचार्यास दरमहा मिळत असलेल्या किमान निर्वाह भत्त्याच्या रकमेत पोट-नियम १(ए) (एक) नुसार करण्यात आलेली वाढ/प्रस्तावित वाढ, सक्षम प्राधिकाऱ्यास किमान निर्वाह भत्त्याइतकी कमी करता येईल.”

३. सदर शासन अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संकेतांक २००६०६०६१७०८१८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नसीमा म. शेख,
शासनाच्या उप सचिव.

FINANCE DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th June 2006

NOTIFICATION**CONSTITUTION OF INDIA.**

No. DRS-1005/CR-17/SER-8.—In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules further to amend the Maharashtra Civil Services (Joining Time, Foreign Service and Payment during Suspension, Dismissal and Removal) Rules, 1981, as follows :—

1. (i) These rules may be called by the Maharashtra Civil Services (Joining Time, Foreign Service and Payment during Suspension, Dismissal and Removal) (Amendment) Rules, 2006.

(ii) These rules will come into force with effect from 1st July 2006.

2. In the Maharashtra Civil Services (Joining Time, Foreign Service and Payment during Suspension, Dismissal and Removal) Rules, 1981, in rule 68, in sub-rule (1) in clause (a), after the proviso shall be added namely :—

“ Provided further that where the authority which made or is deemed to have made the order of suspension is satisfied that the Government servant has violated any of the conditions laid down in the suspension order, the authority shall be competent to reduce the subsistence allowance (already increased/ proposed to increase) as per sub-rule 1 (a) (1) upto minimum.”

3. This Government Notification is available on the website of Government of Maharashtra i.e. www.maharashtra.gov.in and its computer code number is 20060606170818001.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NASIMA M. SHAIKH,
Deputy Secretary to Government.

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, गोरेगाव, महाराष्ट्र, मुंबई (५० प्रती),

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (८० प्रती),

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (६० प्रती),

महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (८० प्रती),

महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (६० प्रती),

मुख्य लेखा अधिकारी, "बी" ब्लॉक, दिल्ली प्रशासन, विकास भवन, नवी दिल्ली (५ प्रती),

नियंत्रक, लेखा, परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली (१० प्रती),

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (५ प्रती),

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (४० प्रती),

मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वार्शी, नवी मुंबई (१० प्रती),

उप मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),

वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक (प्रत्येकी १५ प्रती),

निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (१० प्रती),

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, (१० प्रती),

राज्यपालांचे सचिव,

मुख्यमंत्र्यांचे सचिव,

उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

* प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,

* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

मंत्रालयातील सर्व विभाग,

विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,

मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,

सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),

सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष (प्रत्येकी ५ प्रती),

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),

तंत्रशिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (प्रत्येकी ५ प्रती),

संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),

सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती).

सर्व विभागीय तंत्रशिक्षण उप संचालक, (प्रत्येकी ३ प्रती),
शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई दक्षिण/उत्तर/पश्चिम,
सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ (प्रत्येकी ५ प्रती),
सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य (प्रत्येकी ५ प्रती),
सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखापरीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),
कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर (१० प्रती),
कुलसचिव, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (१० प्रती),
कुलसचिव, पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला (१० प्रती),
कुलसचिव, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी (१० प्रती),
ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती),
शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
उच्च व तंत्रशिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय (२५ प्रती),
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती),
बृहन्मुंबई महानगरपालिका, भविष्यनिर्वाह निधी विभाग, प्रमुख लेखापाल यांचे कार्यालय,
वित्त विभागातील सर्व कार्यासने,
निवड नस्ती, सेवा-८.

* पत्राद्वारे.